



महाराष्ट्र शासन

शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर

(महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था)

विद्यानगर, राजाराम कॉलेज जवळ, कोल्हापूर, पिनकोड - 416 004

फोन क्र. - (0231) - 2521038 ईमेल - stores.gpkolhapur@dtmaharashtra.gov.in



जा.क्र. शातको/कर्मशाळा विभाग/२०२४-२५/ 135

दि. 14 JAN 2025

प्रति,

विषय — संस्थेतील परीक्षा विभागाकरीता आवश्यक २४ पानी उत्तरपत्रिका छपाई करून देण्याकरीता दरपत्रक देणेबाबत.

संदर्भ— परीक्षा नियंत्रक यांची मागणी जा.क्र. शातनिको/परीक्षा विभाग/२०२५/००१, दि. ०१.०१.२०२५

महोदय,

या संस्थेतील परीक्षा विभागाकरीता खालीलप्रमाणे २४ पानी उत्तरपत्रिका छपाई करून घेणे आवश्यक आहे. तरी आपले कमीत कमी दराचे दरपत्रक दि. २४/०१/२०२५ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत देणेबाबत आपणांस कळविण्यात येत आहे. प्राप्त झालेली दरपत्रके दि. २७/०१/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मा. प्राचार्य यांचे कक्षात उघडण्यात येतील.

| अ. नं. | तपशिल | नग | दर |
|--------|---|--------------|----------|
| 1 | <p><u>24 Pages Test Answer Sheet</u> Paper-70 GSM White Offset Printing Paper, 61 x 86 cm (18.4Kg) Printing – Page No. 1 & 2 Printed as per specimen provided. Last Page Green Graph in cm -Y Paper Size – 30 cm x 20 cm, One Side Stapled pin for answer book Compulsary. (एक बाजू दो-याने शिलाई मशिनने शिवणे) Sr. No. TP 2500001 to TP 2530000</p> | 30,000 No | प्रति नग |

अटी व शर्ती खालीलप्रमाणे —

- सदरचे साहित्य या संस्थेमधील परीक्षा विभागामध्ये पोहच करणेसहित दर देण्यात यावेत. तसेच इतर लागू असणा-या करांचा उल्लेख करण्यात यावा.
- सदर साहित्याचे माहितीपत्रक (उपलब्ध असल्यास) दरपत्रकासोबत जोडण्यात यावे.
- सदर साहित्याचे दर हे दरपत्रक उघडण्यात आलेल्या दिनांकापासून सहा महिन्याकरीता वैध असावेत.
- सदर साहित्याच्या नगसंख्येत आवश्यकतेनुसार बदल केले जाऊ शकतात.
- दरपत्रकावर लागू असल्यास GST क्रमांकाचा उल्लेख करावा.
- दरपत्रके सिलबंद लिफाफ्यामधूनच पाठवावे. त्यावर वरीलप्रमाणे नमूद जावक क्र. दिनांक व विषय लिहावा.
- ई-मेल द्वारे पाठविण्यात आलेल्या दरपत्रकांचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- एक किंवा सर्व दरपत्रके स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा हक्क निम्नस्वाक्षीकार यांनी राखून ठेवला आहे.
- सदर साहित्याचे दरपत्रक मंजूर झाल्यास आपणांस पुरवठा आदेश देण्यात येईल. त्याकरीता आपले राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.

(कॅप्टन डॉ. नितीन पी. सोनजे)

प्राचार्य,

शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर

सोबत — नमूना

प्रत — १. नोटीस बोर्डवर.

२. www.gpkolhapur.org.in या संकेतस्थळावर.



GOVERNMENT POLYTECHNIC, KOLHAPUR.

(An Autonomous Institute of Govt. of Maharashtra)

Answer Book for Term End Theory Examination

To be filled by the candidate

Programme.....
 Course Name.....
 Course Code.....
 Section.....
 Date.....

Sr. No. TP23 22105

Examination Seat No.

| | | | | | |
|--|--|--|--|--|--|
| | | | | | |
|--|--|--|--|--|--|

Name & Dated Signature of the Supervisor

| |
|--|
| |
|--|

| Main Ans. Book | No. of Supplements | Total |
|----------------|--------------------|-------|
|----------------|--------------------|-------|

| | | |
|---|--|--|
| 1 | | |
|---|--|--|

CANCELLED

| Q. No. | Examiner Marks | | Moderator Marks | Verifier Marks | Reassessment Marks | Re-Reassessment Marks |
|--------------|-------------------|---|--------------------|-------------------|-----------------------|--------------------------|
| a | b | c | d | e | f | g |
| 1 | | | | | | |
| 2 | | | | | | |
| 3 | | | | | | |
| 4 | | | | | | |
| 5 | | | | | | |
| 6 | | | | | | |
| 7 | | | | | | |
| 8 | | | | | | |
| Total | | | | | | |
| Sign. & Name | | | | | | |

Cancelled for printing specimen

CONTROLLER OF EXAMINATIONS
 GOVT. POLYTECHNIC, KOLHAPUR
 Maharashtra

CANCELLED

Quality control check done by
 Name & sign

Note : Scratching or overwriting is not allowed. However in case any marks in column 'b' have scratching or overwriting, the examiner shall rewrite all questions wise total marks in column 'c' without any scratching or overwriting.

Instructions to Candidate

1. Check the answer book for loose sheets, incorrect size, and absence of Sr. No. and if found so, get it replaced before writing.
2. Enter your examination seat number and all other related particulars on the cover sheet before you start writing.
3. Start answering each main question on a fresh page and write the question number of questions at the beginning of each answer. Do not write anything in margins on two sides of answer book. If there are sub questions (a), (b), (c) or (i), (ii), (iii) etc. Specify each sub-question in the beginning of the answer in the margins. Write answers by ball pen or ink pen (Blue/Black) and if ink is be changed, get it attested by invigilator.

4. Do not leave any blank page between your answers. If by mistake a page is left blank, write on "Please Turn Over." Answers written beyond blank page may not be checked.
5. Where there are sections in questions paper USE SEPARATE ANSWER BOOK FOR EACH SECTION. Examiners do not examine answers of one section written in another section.
6. Do not write your name or examination seat number inside the answer book. If any answer requires name or signature write xyz.
7. Do not tear out any page from the answer books. Tie securely Supplements if any and write total number of enclosed (Main Book + Supplements if any) attached in the column provided on the cover of answer book.
8. Submit all answer books and all supplements supplied to you whether written or blank, to invigilator/supervisor before you leave examination hall.
9. Examinees are not permitted to leave examination hall at least half an hour after the questions paper is distributed and during last ten minutes.
10. A warning bell will be rung ten minutes before the end of examination. You are supposed to tie supplements to answer book and be ready to hand answer book to the invigilator/supervisor. After final bell, you must not leave your seat until all the answer books in the hall are collected by the invigilator/supervisor.
11. **Do not write anything on the question paper except your seat number otherwise it may be treated as unfair means.**
12. Do not exchange writing material, calculator etc. amongst yourselves.
13. **Use of mobile is prohibited in the examination hall.**
14. If before, during or after the examination it is found that examinee is or has been guilty of misbehavior or misconduct including breach of any of the rules laid down for the proper conduct of examination or examinee has been found to have copied or attempted to copy or used unfair means and is reported by invigilator/ supervisor, officer-in-charge, controller of examinations or Examiner, the candidate shall be liable for Action as per rules.

Table of Question wise marks (Examiner)

| Q.No. | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 |
|--------------|---|---|---|---|---|---|
| a | | | | | | |
| b | | | | | | |
| c | | | | | | |
| d | | | | | | |
| e | | | | | | |
| f | | | | | | |
| Total | | | | | | |

Table of Question wise marks (Moderator)

| Q.No. | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 |
|--------------|---|---|---|---|---|---|
| a | | | | | | |
| b | | | | | | |
| c | | | | | | |
| d | | | | | | |
| e | | | | | | |
| f | | | | | | |
| Total | | | | | | |

